

	 सत्यमेव जयते महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग कोयना संकल्पचित्र मंडळ (ISO 9001:2008 Registered) जलसंपत्ती भवन, कोथरुड, पुणे - ४११०३८ दूरध्वनी ०२०-२५४६८९८२ फॅक्स ०२०-२५४४५७६३ ई मेल - : sekdc_pune@wrd.maharashtra.gov.in	
<b>जा.क्र. :</b> पी.एम.ओ./D-4/धा-१५४/ ७९८ /२०१५	<b>दिनांक:</b> ०८/०५/२०१५	

प्रति,

मा. सर्व कार्यकारी संचालक, जलसंपदा विभाग

मा. सर्व मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग

मा. सर्व अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग

<b>विषय:-</b>	ई सेवा पुस्तक प्रणालीमधिल पहिले पाच मोड्युल माहिती भरणे करिता मुदतवाढ मिळणेबाबत..
<b>संदर्भ:</b>	जलसंपदा विभाग क्र. ई-प्रशा-2014/(251/14)/लपा-१ मंत्रालय, मुंबई दिनांक २५/०३/२०१५

संदर्भिय प्रत्रान्वये जलसंपदा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचेकरीता ई-सेवा पुस्तक प्रणालीमधिल खालिल पहिले पाच मोड्युल माहिती भरणे करिता उपलब्ध करून देण्यात आले होते.

Modules/Forms:

- 1) Personal Details
- 2) Medical Examination
- 3) Family Details
- 4) Police verification Details
- 5) Nomination Details

उपरोक्त पत्रामधिल मागदर्शक सुचनांप्रमाणे विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतः माहिती भरण्याबाबतची कार्यवाही चालु केलेली आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी दिनांक ३० एप्रिल २०१५ रोजी पाचही मोड्युलची माहिती भरून पुर्ण केल्यानंतर सदर मोड्युल मधिल फिल्ड लॉक करण्यात येणार होती. परंतु ई प्रशासन प्रकल्प व्यवस्थाप कार्यालय, पुणे यांचेकडे विविध कार्यालयांतील डिडिओ यांचेकडून पहिल्या पाच मोड्युल मधिल माहिती भरण्याकरिता मुदत वाढवून मिळण्याबाबत दुरध्वनीद्वारे विनंती करण्यात आली होती. त्याअनुषंगाने पहिल्या पाचही मोड्युल मध्ये माहिती भरणे करिता दिनांक २५ मे २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तदनंतर पहिले पाचही मोड्युल मधिल सर्व फिल्ड लॉक करण्यात येतील. तरी आपण याबाबत आपल्या कार्यालयांतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना अवगत करावे ही नम्र विनंती.

तसेच ई सेवा पुस्तकात माहिती भरताना ई प्रशासन प्रकल्प व्यवस्थापन कार्यालयाकडे माहिती भरताना काही बदल करण्याबाबत डिडिओ यांचेकडून सुचना प्राप्त झाल्या होत्या. त्याप्रमाणे प्रणालीमध्ये खालिल प्रमाणे बदल उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

- १) Medical Examinatio व Police Verification Details या मोड्युलमध्ये कर्मचाऱ्यांची CRT वरून RT मध्ये बढती झाली असल्यास त्यांना इतर माहिती भरणे आवश्यकता आता असणार नाही, फक्त Medical Examinatio/ Police Verification मधुन सुट मिळालेबाबतचे कार्यालयीन पत्र/ आदेश/ शासन निर्णय/ सेवा पुस्तकातील नोंद याची Attachment जोडावी लागेल.
- २) Police Verification Details मध्ये कर्मचारी/अधिकारी यांचे चारित्र्य प्रमाणपत्र Head office/ Mantralaya येथे जतन करण्यात आले असेल, तर सदर मोड्युल मध्ये त्यांना इतर माहिती भरण्याची आवश्यकता आता भासणार नाही.

तरी उपरोक्त बदलांप्रमाणे आपल्या अधिनस्त सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी भरलेल्या माहिती मध्ये आवश्यकतेप्रमाणे बदल करून घेण्याबाबत आपल्या स्तरावरून आदेशित करण्यात यावे ही नम्र विनंती.

हे आपल्या माहितीस्तव व पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.

अधीक्षक अभियंता  
कोयना संकल्पचित्र मंडळ,  
पुणे

प्रतिलिपी: १) मा. प्रधान सचिव (जसं), जलसंपदा विभाग यांना माहितीस्तव सविनय सादर.

२) सर्व कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग